

सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या विजाभज, इमाव व विमाप्र दांपत्यासाठी असलेल्या कन्यादान योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग
शासन शुद्धिपत्रक क्र.सावियो-२०१८/प्र.क्र.११०/अर्थसं
मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-३२
दि.०४/०५/२०१९

- संदर्भ :-** १) शासन निर्णय, सा.न्या,सां.क्री व वि.स.वि.क्र.साविसो-२००३/
प्र.क्र.७/सुधार-१, दि.२४.११.२००३.
२) शासन निर्णय, सा.न्या,सां.क्री व वि.स.वि.क्र.साविसो-
२००५/प्र.क्र.४१/सुधार-१, दि.१८.१२.२००८.
३) शासन शुद्धिपत्रक क्र.सावियो-२००५/प्र.क्र.४१/सुधार-१, दि.२७.२.२००९
४) शासन निर्णय, सा.न्या,सां.क्री व वि.स.वि.क्र.साविसो-
२०१५/प्र.क्र.१०५/सामासु-१, दि.१५.१०.२०१६.
५) शासन निर्णय समक्रमांक दिनांक ०२/०२/२०१९

शुद्धिपत्रक :- सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या विजाभज, इमाव व विमाप्र दांपत्यासाठी सदर क्र. ५ येथील शासन निर्णयान्वये कन्यादान योजना लागू करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयामध्ये याखाली स्तंभ क्र. २ मध्ये नमूद केलेल्या मुद्या ऐवजी स्तंभ क्र. ३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे वाचावे.

| अ.क्र. | शासन निर्णय दि.२.२.२०१९ अन्वये | योजनेमध्ये सुधारणा |
|--------|--|--|
| (१) | (२) | (३) |
| १ | शासन निर्णयातील परिच्छेद ३ :- “सेवाभावी संस्था/यंत्रणेने सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील जोडप्यांची "परिशिष्ट-अ" प्रमाणे माहिती/संबंधितांची छायाचित्रे विहित नमुन्यातील अर्ज इ. कागदपत्रे विवाह संपन्न होण्याच्या किमान ३० दिवस अगोदर विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे सादर करावीत”. | शासन निर्णयातील परिच्छेद ३ :- “सेवाभावी संस्था/यंत्रणेने सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील जोडप्यांची "परिशिष्ट-अ" प्रमाणे माहिती/संबंधितांची छायाचित्रे विहित नमुन्यातील अर्ज इ. कागदपत्रे विवाह संपन्न होण्याच्या किमान ३० दिवस अगोदर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे सादर करावीत”. |
| २ | परिशिष्ट अ, सामुहिक सोहळ्यांमध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या मागासवर्गीय दांपत्यांस आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी पात्रतेचा निकष क्रमांक ८ :- आंतरजातीय विवाह असल्यास त्यासाठी शासन निर्णय क्र.युटीए-२०१९/प्र.क्र.४५/मावक-२, दि.२०.०१.१९९९ नुसार जे फायदे मिळतात तेही फायदे अनुज्ञेय राहतील. | परिशिष्ट अ, सामुहिक सोहळ्यांमध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या मागासवर्गीय दांपत्यांस आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी पात्रतेचा निकष क्रमांक ८ :- आंतरजातीय विवाह असल्यास त्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णय क्र.युटीए-२०१९/प्र.क्र.४५/मावक-२, दि.२०.०१.१९९९ नुसार जे फायदे मिळतात तेही फायदे अनुज्ञेय राहतील. |
| ३ | परिशिष्ट अ, सामुहिक सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्था/ यंत्रणेचे निकष क्रमांक १ :- स्वयंसेवी संस्था/यंत्रणा, स्थानिक नोंदणी अधिनियम, १९६० व सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, १८५० अंतर्गत नोंदणीकृत असावी. | परिशिष्ट अ, सामुहिक सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्था/ यंत्रणेचे निकष क्रमांक १ :- स्वयंसेवी संस्था/यंत्रणा, संस्था नोंदणी अधिनियम, १९६० व सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, १८५० अंतर्गत नोंदणीकृत असावी. |

| | | |
|---|---|---|
| ४ | परिशिष्ट "क" :- वर/वधूच्या पालकांनी द्यावयाचे हमीपत्र "विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी" ऐवजी | परिशिष्ट "क" :- वर/वधूच्या पालकांनी द्यावयाचे हमीपत्र "सहाय्यक आयुक्त समाज कल्याण" यांना उद्देशून सादर करावे. |
|---|---|---|

२. सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०५०४१५२०५४५८२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(भा.र. गावित)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत -

१. मा.राज्यपालाचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. सर्व मा.मंत्री/राज्यमंत्री, मंत्रालय, मुंबई.
५. प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. प्रधान सचिव, महिला व बालविकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. सर्व मंत्रालयीन विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, मंत्रालय, मुंबई.
९. सर्व विभागीय आयुक्त
१०. संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
११. आयुक्त, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे
१२. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे
१३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
१४. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
१५. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१६. सर्व जिल्हाधिकारी.
१७. सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण
१८. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी
१९. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
२०. सर्व विभागीय समाजकल्याण अधिकारी
२१. सर्व विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी
२२. सर्व समाजकल्याण अधिकारी, गट-अ, जिल्हा परिषद
२३. महासंचालक, माहिती व जनसंपर्क, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
२४. उप सचिव, नियोजन विभाग (का.अर्थ-५/व्यय-१४), मंत्रालय, मुंबई.
२५. सह सचिव/उप सचिव/अवर सचिव/सर्व कक्ष अधिकारी, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
२६. निवडनस्ती (कार्या.अर्थसंकल्प).